

ARTSON ENGINEERING LIMITED

22nd July 2020

Corporate Relationship Department **BSE Limited**, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Dear Sir/ Madam,

Sub: Intimation regarding newspaper publication of the Notice convening Board Meeting.

In continuation of the disclosure made on 20th July 2020 regarding the Notice convening Board Meeting to be held on Friday, 31st July 2020, enclosed the newspaper publication made in Business Standard (English), all India edition and Mumbai Lakshadweep (Marathi) Mumbai edition on 22nd July 2020.

This is for your intimation and records.

Yours Truly, For **Artson Engineering Limited**

Sd/-**Deepak Tibrewal** Company Secretary FCS 8925

ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल२१०९८एमएच१८७८पीएलसी००००३३

१८/२०, के. दुभाष मार्ग, मुंबई-४००००१.

कॉर्पोरेट कार्यालय: जटिया चेंबर्स, ६०, डॉ.व्ही.बी.गांधी मार्ग, मुंबई-४००००१.

दरध्वनी क्र::+९१-२२-३०२१३३३३. फॅक्स क्र.:+९१-२२-२२६५८३१६.

ई-मेल: thacker@thacker.co.in वेबसाईट: www.thacker.co.in

व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम)

मार्फत घेण्याची १४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती

आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांर्च

१४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२० रोजी दू.१२.००वा.

(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या

वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल

मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. एजीएम सूचना व वार्षिक अहँवाल

२०१९-२०२० ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना

विद्युत स्वरुपाने सोमवार, दि.२० जुलै, २०२० रोजी परिपत्रक दि. ५ मे, २०२० सहवाचिता

परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२० व दि.१३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ)

आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दि.१२ मे, २०२० नुसार

पाठविण्यात आले आहे. एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या

thacker@thacker.co.in, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल

सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्याwww.evoting.nsdl.com वेबसाईटक

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत येथे सूचना देण्यात येत

आहे की, एजीएमनिमित्त शुक्रवार, दि.७ ऑगस्ट, २०२० ते गुरुवार, दि.१३ ऑगस्ट, २०२०

(दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम

२०१४ च्या नियम २० वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड

डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत

नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-

वोटिंग) तरतुद केलेली आहे. याशिवाय एनएसडीएलद्वारे देण्यात येणारे एजीएम दरम्यान ई

बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतदानाची सुविधा कंपनीने दिलेली आहे. गुरुवार, दि.६ ऑगस्ट,

२०२० (नोंद्र दिनांक) रोजी कंपनीची भरणा केलेली समभाग भांडवलातील त्यांच्या दारे धारण

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, १० ऑगस्ट, २०२० रोजी स.९.००वा.(भाप्रवे) प्रारंभ

होईल आणि बुधवार, १२ ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. या

कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे

रिमोट ई–वोटिंग पद्भत बंद केली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध

उपस्थित राहतील आणि रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नसेल आणि असे करण्यास

त्यांना रोखले नसल्यास एजीएम दरम्यान ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याचा त्यांना अधिकार असेल

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

जर कोणा व्यक्तीने कंपनीद्वारे विद्युत स्वरुपात सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन

कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्थात गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२० रोजी

भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन

आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर सदस्य रिमोट ई–वोटिंगकरिता एनएसडीएलसह

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल खालीलप्रमाणे नोंद करावेत

वास्तविक स्वरुपात भागधारणा: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार

(स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट

सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-

डिमॅट स्वरुपात भागधारणा: कृपया तुमचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क

रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया व एजीएममध्ये संचालित केल्या जाणाऱ्या ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व

पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. पारीख ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी

सचिव, मुंबईचे श्री. पी.एन. पारीख, यांच्या गैरहजेरीत श्री. मितेश धाबलीवाला आणि त्यांच्या

–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड

सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग युजर मॅन्युअल व भागधारकांकरिता असलेले

फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्य)चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. ई-वोटिंगकरिता

सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास कृपया संपर्क श्रीमती मेघा मालवीया, सहाय्यक व्यवस्थापिका

एनएसडीएल, ई-मेल megham@nsdl.co.in, दूर.:०२२-४२१६५३२५/टोल फ्री

क्र.:१८००-२२२-९९०, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती

एकत्रित

करावा आणि तुमच्या डीपीद्वारे सल्ल्यानुसार तुमचे ई-मेल नोंद करावेत.

गैरहजेरीत श्रीमती सर्वरी शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.

यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही

समभागाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील

कार्यालय: भोगिलाल हरगोविंदास इमारत, मेझनिन मजला

रोजच वाचा

THACKER

AND CO. LTD.

ठेवण्यात येईल.

मेल करावे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२ जुलै, २०२०

दर ६ महिन्यांनी होणार आता सिमकार्ड व्हेरिफिकेशन

नवी दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) : रमार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून सध्या ऑनलाईन फ्रॉडची संख्या वाढली आहे. हॅकर्स देखील नानाविध शक्कल लढवून युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत सिमकाई व्हेरिफिकेश-नमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता दर ६ महिन्यांनी व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. दूरसंचार विभागातील कंपन्यांसाठी युजर्सच्या व्हेरिफिकेशनचे नियम हे आणखी कठोर करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार टेलिकॉम कंपनीला नवीन कनेक्शन देण्यापूर्वी कंपनीच्या रजिस्ट्रेशनची तपासणी करून घ्यावी लागेल आणि दर सहा महिन्यांनी कंपनीचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. कंपन्यांच्या नावाने वाढणाऱ्या सिम कार्ड फरावणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.



ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड **सीआयएन**:एल२८११३एमएच२०१०पीएलसी३१२८७१

नोंदणीकृत कार्यालय: सी-६०४, निळकंठ बिद्यनेस पार्क. रेल्वे स्थानकासमोर विद्याविहार (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६ **दुर.:**+९१−२२−६६०९०६०० फॅक्स:+९१-२२-६६०९०६०१, वेबसाईट:www.orientrefractories.com

ई-मेल:Bhi_info@RHIMagnesita.com सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, १२ ऑगस्ट, २०२० रोजी **ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड** (कंपनी) च्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

स चना कं पनीच्या www.orientrefractories.com वेबसाईटवर आपि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवग उपलब्ध आहेत.

ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेडकरिता सही/ संजय कुमा कंपनी सचिव दिनांक: २०.०७.२०२०

remain unchanged.

Date: 21st July, 2020

Place: Mumbai

(एसीएस-१७०२१)

SAHARA

SIMPLEX MILLS CO. LTD.

नोंदणीकृत कार्यालयः ३०, केशवराव खाड्ये मार्ग संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल, मुंबई-४०००११ सीआयएन: एल६५९००एमएच१९९८पीएलसी११६५८५ दुर::९१ २२ २३०८२९५१ फॅक्सः:९१ २२ २३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com

सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेडच्या २२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादुर्भावाचा उद्रेक लक्षात घेता कंपनीच्या सदस्यांची २२० वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोजी द १२.००वा. सदर सूचनेत नमुदप्रमाणे सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालय (एमसीए), भारत शासन व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे वितरीत परिपत्रके आणि अन्य इतर ल कायदे आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० नुसार व्हिडीओं

कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. वरील परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागदारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत आवश्यक डिपॉझिटरीक नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी, फ्रिडम रजिस्ट्री लिमिटेड, प्लॉट क्र.१०१ १९वी स्ट्रीट, एमआयडीसी क्षेत्र, सातपूर, नाशिक-४२२००७, दूर::०२५३-२३५४३०२ फॅक्स:०२५३-२३५११२६, ई-मेल: support@freedomregistry.in, वेबसाईट www.freedomregistry.in वर सादर करावेत.

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर आणि एनएसंडीएलच्या <u>http:/</u> www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

भागधारकांना विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट स्वरुपात त्यांचे म देण्याची संधी दिलेली आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरित आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा भागधारकांकरिता रिमोट स्वरुपाने मत देण्याची प्रक्रिय भागधारकांना दिलेल्या सूचनेत नमुद आहे. संपुर्ण तपशील कंपनीच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे भागधारकांना विनंती आहें की, त्यांनी अशा तपिशलाकरिता www.simplex-group.com ल

२२व्या एजीएमची सूचना भागधारकांना त्यांच्या ई-मेलवर लवकरच लागू कायद्यानुसार पाठविली जाईत सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेडकरीत सही /

Sahara Asset Management Company Private Limited

Investment Manager to Sahara Mutual Fund. SEBI Regn No: MF/030/96/0

Email: saharamutual@saharamutual.com Website: www.saharamutual.com

For Sahara Asset Management Company Private Limited

Corporate Office: 97-98, 9th Floor, Atlanta, Nariman Point,

CIN No.: U65991MH1995PTC155207

Mumbai- 400 021 • Tel: 022 22047196

NOTICE

Mr. Arun Shinde, Head – Investor Relations ceases to be key personnel w.e.f. July 20th, 2020. This Notice cum Addendum forms an integral part of the SID / SAI / KIM / Scheme Related Documents

of Sahara Mutual Fund as was prevailing prior to winding up of the schemes of Sahara Mutual Fund.

The applicable terms and conditions of the SID /SAI /KIM consequent to winding up of the schemes

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

शेखर आर. सिंग संचालक

On behalf of the Board

Compliance Officer

(In Lakhs

एसपीव्ही ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड

(पुर्वीची टेरिफ सिने ॲण्ड फायनान्स लिमिटेड) सीआयएन:एल२७१००एमएच १९८५पीएलसी०३५२६८ नोंदणीकृत कार्यालय: तळमजला, बिनानी भवन, २८/३०, अनंतवाडी, भुलेश्वर, मुंबई-४००००२

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्र म्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या चतुर्थ नेमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कष् वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, ३१ जुलै, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

नदर सूचना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एसपीव्ही ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेडकरित

सही / बाळकृष्ण बिनार्न

आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेड ां पण्या

सीआयएन: एल२७२९०एमएच१९७८पीएलसी०२०६४४ (टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडची उपकंपनी) नोंद्र. कार्या : २रा मजला, वन बॉलवर्ड, लेक बॉलवर्ड रोड, हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई-४०००७६, महाराष्ट्र. ई-मेल:investors@artson.net,

वेबसाईट:www.artson.net

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसा येथे सूचना देण्यात येत आहे की, मायक्रोसॉफ्ट टिन्स ॲपसह व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत**शुक्रवार, ३**१ जुलै, २०२० **रोजी द.४.००वा.** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

-परोक्त अधिनियमाच्या नियम ४७(२) संदर्भात पुढे सदर सूचना खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे rंपनीच्या अर्थात www.artson.net वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेडकरित दिपक तिबरेवा

कंपनी सचिठ

व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन : ००१७५०८०)

मुंबई, २१ जुलै, २०२०

दिनांकः २२.०७.२०२०

ठिकाण: मुंबई

एफसीएस ८९२

PICICI Bank आय सी आय सी आय बँक लिमिटेड. रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ.

जुना पादरा रोड, वडोदरा, गुजरात - ३९० ००७. कॉर्पोरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५१. आय सी आय सी आय बँक लि., तळमजला, रिलायन्स सहकारी भांडार, अगरबाजार, एस. के, रोड, दादर (प.) मुंबई - ४०० ०२८ शाखा च्या वतीने

(SOL ID: 1229)

आम्ही आपल्याला कळवु इच्छितो की **दि. ३१ ऑगस्ट २०२०** रोजी पासून शाखेचे अधिक प्रशस्त आणि सोयिस्कर जागेत स्थलांतर करण्यात येत आहे. पत्ता पुढीलप्रमाणे : शाखेचा पत्ता : आय सी आय सी आय बँक लि. प्रभादेवी शाखा (SOL ID: 0057)

आपल्या खाते क्रमांकामध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटम्समध्ये काहीर्ह बदल होणार नाही.

apcotex industries limited

Regd. Office:
Plot No.3/1, MIDC Industrial Area, Taloja - 410 208,
Dist. Raigad, Maharashtra Tel.: 2740 3500 Fax: 2741 2052
www.apcotex.com Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the

SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given

that a meeting of the Board of Directors of the company

is scheduled to be held on Thursday, the 30th July

2020 inter-alia to consider and approve the audited

The information contained in this notice is also available

on the company's website www.apcotex.com and on

the website of the Stock Exchanges, www.bseindia.com

financial results for the guarter ended 30th June 2020.

आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वारान देत आहोत.

रविंद्र नाट्य मंदिर, कला अकॅडेमी, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५.

आपला शुभचिंतक शाखा व्यवस्थापक अगरबाजार शाखा

apcotex

and www.nseindia.com

Place: Navi Mumbai

Date: 21st July, 2020



INDO EURO INDCHEM LIMITED CIN:L24100MH1990PLC057190

Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad - 413 501 (Maharashtra) Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1st Floor, 7st Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055. Tel.: 26125710 Email: rinkupoly@rediffmail.com

Extract of Audited Statement of Standalone Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2020 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

	Standalone						
DADTION ADO	Q	uarter Ended	Year Ended				
PARTICULARS	31.03.2020 (Audited)	31.12.2019 (UnAudited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2019 (Audited)		
Total income from operation (net)	460.87	8.01	3.07	633.58	81.08		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	(14.96)	3.00	(12.37)	4.40	6.81		
and/or Extraordinary items)							
Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional	(14.96)	3.00	(12.37)	4.40	6.81		
and /or Extraordinary items)							
Net Profit / (Loss) for the period after tax (after	(11.48)	2.00	(8.15)	3.14	4.60		
Exceptional and/or Extraordinary items)							
Total Comprehensive Income for the period [Comprising	(10.58)	2.00	(30.46)	4.04	(17.71)		
Profit / (Loss) for the period (after tax) and Other							
Comprehensive Income (after tax)]							
Equity Share Capital	903.47	903.47	903.47	903.47	903.47		
Reserves as shown in the Audited Balance Sheet of the							
previous year							
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for	-0.12	0.02	(0.34)	0.04	0.20		
continuing and discontinued operations) -							
1. Basic:							
2. Diluted:							

1)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33.

PLACE: MUMBAI **DATE: 21st July,2020**

डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३१५/३२१, प्रॉस्पेक्ट चेंबर्स डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.

मी आयएन: एल २९१ ३.०एमएच १९८५ पीएलसी ० ३५७४७

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजः

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१

मार्च, २०२० रोजी संप्रलेल्या तिमाही व वर्षाकरित

लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष तसेच मालमत्ता व

दायित्वाचा अहवाल, रोख स्त्रोत अहवाल आणि

लेखापरिक्षकांचा अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे

तसेच अन्य दैनंदिन व्यवसाय याकरिता कंपनीचे नोंदणीकृत

हार्यालय-३१५/३२१. प्रॉस्पेक्ट चेंबर्स. २रा मजला

डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे बुधवार

२९ जुलै, २०२० रोजी दु.२.००वा. कंपनीच्या संचालव

डेक्कन बेअरिंग्स लिमिटेडकरित

सही/

मंडळाची सभा होणार आहे.

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरसाठी कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निकाल स्वतंत्र आणि एकत्रित तसेच ३० जून २०२० रोजी संपलेल्य तिमाहीचे कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निकाल स्वतंत्र आणि एकत्रित दतर गोष्टींबरोबर विचारात घेण्यासाठी आणि त्यांना मंजुरी देण्यासाठी कंपनीच्या संचालकीय मंडळाची बैठक बुधवार २९ जुलै २०२० रोजी नोंदणीकृत कार्यालय येथे घेण्यात येत आहे.

तसेच स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u>

किरण वोरा व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०७.२०२० डीआयएन: ००१०८६०७



<u>सूचना</u>

वर उपलब्ध आहे.

दिनांक : २१ जुलै, २०२०

दिपेश उ. गोसर

कॉर्पोरेट कार्यालय: ३रा मजला, बजाज फिनसर्व्ह, पंचिशल टेक पार्क, विमान नगर, पुणे,

महाराष्ट्र, भारत-४११०१४, महाराष्ट्र

इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पु.), मुंबई-४०००६३.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

FINSERV शाखा कार्यालय: ३रा मजला, २७९, बिझनेस पार्क, मॉडेल इंडस्ट्रीयल इस्टेट, विखानी

मे. बजाज फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी **मे. बजाज फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे **१ फेब्रुवारी**, २०२० रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील

'37	3 11 1 3111 Ett. 61111		
अ.	कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता	मागणी सूचना
क्र.	जामिनदाराचे नाव व पत्ता	अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
१	(कर्ज खाते क्र.४०५०एचएल४७४९६३९२ व	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व	२८ फेब्रुवारी, २०२०
	४०५०एचएल६२२३४८३८)	खंड: फ्लॅट क्र.७०१, ७वा मजला, सत्यम	रु.९१,८०,७१०/-
	१) प्राजक्ता पाटील (कर्जदार)	हार्मोनी, प्लॉट क्र.६६, सेक्टर ८ए, गोठीवली	(रुपये एक्याण्णव लाख
	र/ठि.: प्लॉट क्र.६६, बी-७०१, सत्यन हार्मोनी,	गाव, ऐरोली (पुर्व), नवी मुंबई-४००७०८,	ऐंशी हजार सातशे दहा
	सेक्टर ८ए, ऐरोळी, नवी मुंबई-४००७०८.	मालमत्तेच्या चतुसिमा:- उत्तरेस: ११ मीटर	फक्त)
	२) मकरंद रमेश पाटील (सहकर्जदार)	रस्ता ; पुर्वेस: प्लॉट क्र.६७ ते ७५ ;	
	र/ठि.: प्लॉट क्र.६६, बी-७०१, सत्यन हार्मोनी,	पश्चिमेसः प्लॉट क्र.६५; दक्षिणेसः नियोजित	
	सेक्टर ८ए, ऐरोळी, नवी मुंबई-४००७०८.	रस्ता.	

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (बजाज फायनान्स लिमिटेडकडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲंण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम ९ँ३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये.

दिनांक : २२.०७.२०२०

प्राधिकत अधिकारी बजाज फायनान्स लिमिटेड

For Indo Euro Indchem Limited Director- VARDHMAN C. SHAH

DIN: -00334194

शेमारू एन्टरटेनमेंट लिमिटेड

(सीआयएन: एल६७९९०एमएच२००५पीएलसी १५८२८८) नोंदणीकृत कार्यालय: शंमारू हाऊस, प्लॉट क्रं. १८, मरोळ को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ अंधेरी - कुर्ला रोंड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९ टेल: +९१ - २२ - ४०३१ ९९११; फॅक्स: +९१ - २२ - ४०३१९७९४; ई-मेल: compliance officer@shemaroo.com; वेबसाइट: www.shemarooent.com

(सेबी (एलओडीआर) नियमने, २०१५ च्या नियमन २९ आणि ४७ च्या अनुरोधाने)

ह्या सूचनामध्ये समाविष्ट असलेली माहिती ही कंपनीच्या <u>www.shemarooent.com</u> ह्या वेबसाइटक

शेमारू एन्टरटेनमेंट लिमिटेडकरिता सही / -

कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी



दि बॉम्बे डाईंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड

By order of the Board

Anand V. Kumashi

Company Secretary

For Apcotex Industries Limited

नेविल्ले हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दुर.क्र.:०२२-६६६२००००, फॅक्स क्र.:०२२-६६१९२००१ वेबसाईट: www.bombaydyeing.com, ई-मेल: grievance_redressal_cell@bombaydyeing.com CIN:L17120MH1879PLC000037

२० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (एकमेव व एकत्रित)

(रु.कोटीत)

रिना राफेल

कंपनी सचिव

ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरिता

अ	. तपशील	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
क्र		३०.०६.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२० लेखापरिक्षीत	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२० लेखापरिक्षीत	३०.०६.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२० लेखापरिक्षीत	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२० लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९६.०४	390.30	६७२.५४	१९४४.६६	९६.०४	390.30	६७२.५४	१९४४.६६
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१६८.२७)	(१७२.२३)	99.८9	(२०९.०७)	(१६८.२७)	(१७२.२३)	99.८9	(२०९.०७)
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष								
1	साधारण बाबनंतर)	(१६८.२७)	(१७२.२३)	99.८9	(२०९.०७)	(१६८.२२)	(१७१.३८)	99.८५	(२०८.०९)
8.	करानंतर अविरत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१२९.१८)	20.08	२७.६५	३२७.८७	(१२९.१३)	४८.६३	२७.६९	३२८.८५
	करानंतर खंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-	-	_	-	(०.१२)	(ο.οξ)	(0.08)	(٩.٥४)
ξ.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१२९.१८)	20.08	२७.६५	३२७.८७	(१२९.२५)	४८.५७	२७.६५	३२७.८१
७ .	इतर सर्वंकष उत्पन्न (कराच्या एकूण)								
1	१) बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनवर्गीकृत केले जाणार नाही	१७२.५९	(१६०.९४)	(२९७.१३)	(४१२.५०)	१७२.५९	(१६१.१९)	(२९७.१३)	(४१३.१२)
1	२) बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनवर्गीकृत केले जाईल	_	-	_	_	0.03	0.03	0.08	0.0६
८.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	४३.४१	(११३.१६)	(२६९.४८)	(८४.६३)	83.30	(११२.५९)	(२६९.४४)	(८५.२५)
٩.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिभाग रू.२/-)	89.39	89.39	89.39	89.39	89.39	89.39	89.39	89.39
90). इतर समभाग				90.८५				४५.६२
99	n. उत्पन्न प्रतिभाग (रू.२/ – प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)								
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
	अ) मूळ	(६.२५)	2.39	9.38	94.८७	(६.२६)	2.34	9.38	94.20
	ब) सौमिकृत	(६.२५)	२.३१	9.38	94.८७	(६.२६)	2.34	9.38	94.८७

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.bombaydyeing.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com

परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दि.५ जुलै, २०१६ द्वारे फेरबदलनुसार सदर निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत व शिफारस करण्यात आले आणि दि २० जुलै, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणनुसार भारतीय लेखाप्रमाण (इंड एएस) नुसार तयार केले आहेत. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडे जे सदर वित्तीय निष्कर्षात नमुद आहेत आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित आकडे आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय

वर्षाकरिता तृतीय तिमाहीच्या अखेरीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे असतील, ते मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून असतील ३अ. रियल इस्टेट कंत्राटातील महसूल हे पूर्ततेनंतर तिमाहीदरम्यान इंडएएस ११५ नुसार वेळेतील मर्यादेत शिफारस करण्यात आले अर्थात विहवाट प्रमाणपत्राच्या स्विकृतीवर आहेत. प्रथम फेज व द्वितीय फेजकरिता वहिवाट प्रमाणपत्र हे ३१ मार्च, २०१९ व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान प्राप्त करण्यात आले. ग्राहकाद्वारे रक्कम नियमाची पूर्तता न केल्याने कंत्राट रद्द केल्यावर आलेले उत्पन्न समाविष्ट महसूल आहे.

३ब. रियल इस्टेट प्रक्रियेचे स्वरुप पहाता कंपनीद्वारे निष्पादित प्रक्रियेचे तिमाहीचे निष्कर्ष, वर्षावरील आलेले आवश्यक व्यवहारातील नफा/तोटा असेल आणि ते वर्ष पुढील वर्षाकरिता नफा/तोटाचे प्रस्तुतीकरण

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आयकर खर्च हे संपूर्ण वित्तीय वर्षाकरिता अपेक्षित सरासरी वार्षिक आयकराचे अंदाजित उत्तमतेवर आधारित आहे. वार्षिक आयकर दर बदलाचे अंदाजित असल्यास वित्तीय वर्षाच्या तद्नुसार अंतरिम कालावधीत एक अंतरिम कालावधीमधील आयकर खर्चकरिता तजवीज केली जाईल. विद्यमान स्थितीत चालू वित्तीय वर्षातून आयकर कायदा १९६१ च्या कलम ११५बीएए द्वारे मान्यतेप्रमाणे सरासरी वार्षिक आयकर दराच्या अंदाजितमधुन आलेले उद्देशाकरिता सुधारित आयकर दर अर्थात २५.१७% विचारात घेण्यात आले.

कोविड-१९ चा कंपनीच्या व्यवसाय कार्यचलनावर प्रभाव झाला आहे जसे उत्पादन, विक्री आणि स्थावर मालमत्ता कार्यचलनाचे महसूल, रोख स्त्रोत इत्यादीवर प्रभाव पडला आहे. पीएसएफ विभागाचे यंत्रामध्ये जून २०२० च्या प्रथम सप्ताहात उत्पादन कार्यचलन सुरू करण्यात आले. कंपनीने वित्तीय निष्कर्ष तयार करताना कोविड-१९ चा शक्य प्रभाव घेण्यात आला ज्यात मालमत्तेचे निष्पादन मुल्याचे वसुली आणि संबंधित वापराचे कर निर्धारण समाविष्ट आहे. कंपनीचे पुढील वित्तीय निष्कर्षात या प्रादुर्भावाचा प्रभाव दिला जाणार नाही आणि वेळेच्या कालावधीवर कोविड–१९ स्थिती अवलंबून असेल. विदेशी उपकंपनी पी.टी. फाईवस्टार टेक्स्टाईल, इंडोनेशिया (पीटीएफएस) यांनी सन २०१९-२० दरम्यान त्यांचे कार्यचलन बंद केले आणि तदनुसार एकत्रित विभागीय मालमत्ता व एकत्रित दायित्व आणि

एकत्रित निष्कर्ष हे विक्री व अविरत कार्यचलनाकरिता धारण ना–वास्तविक मालमत्तेवरील इंडएएस १०५ नुसार खंडीत कार्यचलन म्हणून वर्गीकृत करण्यात आले. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधी वर्गीकरणासाठी जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्गठित करण्यात आले आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०७.२०२०

सही/

दि बॉम्बे डाईंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडकरिता जहांगीर एन. वाडिया व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन: ०००८८८३१)

Last Date & Time of

HATHI

Mumbai,

Dated: 21.07.2020

Tender No : CON/WR/TURBHE WAREHOUSE/LEASE/26/2020

Container Corporation of India Ltd. (Western Region)
TENDER NOTICE (E-TENDERING MODE ONLY)

Container Corporation of India Ltd. invites bids from eligible bidders for open e-Tender for

easing out of around 2000 SQM warehousing space at DCT-Turbhe, Vashi, Navi Mumbai on nonthly rental basis for a period of 3 years.

Estimated Cost of Work ₹ 1,14,00,000/- excluding GST for period of 03 years

13/08/2020 up to 17:00 hrs

red Office: Plot No. 156/H. No. 2, Village Zadgaon, Ratnagiri - 415612, Maharash Email: corp.secretarial@raymond.in; Website: www.raymond.in Tel: 02352-232514; Fax: 02352-232513

CORRIGENDUM TO THE ANNUAL REPORT FOR THE FINANCIAL YEAR 2019-20

The Members are hereby informed that there were certain inadvertent printing and typographical errors in the Annual Report for FY 2019-20 made available by the Company on July 20, 2020.

The Revised Annual Report for FY 2019-20 is available on the Company's website www.raymond.in, websites of the Stock Exchanges i.e. The BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities

THOMAS FERNANDES DIRECTOR - SECRETARIAL & Place: Mumbai COMPANY SECRETARY Date: July 21, 2020

8, Shaniya Enclave, 4th Floor, V. P. Road, Vile Parle West,

Mumbai City, Maharashtra - 400056

SHIVOM INVESTMENT & CONSULTANCY LIMITED

Email ID: shivomicl@gmail.com. Website: www.shivominvestmentconsultancyttd.in CIN: L74140MH1990PLC300881

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Intimation is hereby given that meeting of Board of directors of SHIVOM INVESTMENT & CONSULTANCY LIMITED, is scheduled to be, held on Thursday, 30thJuly, 2020, at 4.00 p.m. at its Registered office situated at-8, Shanlya Enclave, 4th Floor, VP Road, Vile Parle, West Mumbai Maharashtra, 400056, for the approval of Quarterly and yearly Audited Financial Results, of the company, as per Regulation-33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations) for the quarter and year ended on 31st March 2020.

DATE - 23/07/2020 PLACE - MUMBAI. By and on Behalf of the Board of Directors

For SHIVOM INVESTMENT & CONSULTANCY LIMITED Sd/-

Kishan Naidu (Whole time Director) DIN-08662664



GUJARAT SIDHEE CEMENT LIMITED

(CIN: L26940GJ1973PLC002245)
Regd. Office: At: "Sidheegram", PO - Prashnavada BO, Via Sutrapa SO (Taluka), Pin Code 362 275, Dist. Gir Somnath, Gujarat. Phone: 02876-268200, Fax No. 02876-286540
E-mail: gsclinvestorquery@mehtagroup.com
Website: www.gujaratsidheecementilmited.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 4" August 2020, inter-alia, to consider and approve Unaudited Financial Results for the first quarter ended 30th June 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at www.gujaratsidheecementlimited.com and may also be accessed on the Stock Exchanges website at www.hseindia.com.and.www.nseindia.com

For Gujarat Sidhee Cement Limited

Mumbai.

Dated: 21.07.2020

V.R. Mohnot **CFO & Company Secretary**

ARTSON ENGINEERING LIMITED

CIN: L27290MH1978PLC020644 (A subsidiary of Tata Projects Limited)

Regd. Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 76, MH. Email: investors@artson.net; website: www.artson.net

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 31st July 2020 at 04:00 p.m. through Video Conference with Microsoft Teams App.

Further in line with the Regulation 47(2) of the aforesaid Regulations, the Notice is also available on the website of the Company at www.artson.net and website of BSE at www.bseindia.com.

for Artson Engineering Limite

Deepak Tibrewal Company Secretary FCS 8925

SPV GLOBAL TRADING LIMITED

Mumbai, 21st July 2020

(Formerly known as Tarrif Cine & Finance Limited) CIN: L27100MH1985PLC035268 Regd. Off: Ground Floor, Binani Bhavan, 28/30, Anant Wadi, Bhuleshwar, Mumbai – 400002.

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 31 July, 2020, inter alia, to consider and approve, the Standalone and Consolidated Audited Financial Results of the Company for the fourth quarter ended and financial year ended on 31st March, 2020

The Information is available on the website of the BSE Limited at www.bseindia.com

For SPV Global Trading Limited

Place: Mumbai Date: 22nd July, 2020

Managing Director DIN: 00175080 **GOLD ROCK INVESTMENTS LIMITED**

Balkrishna Binani

CIN NO.: L65990MH1978PLC020117 Regd. 0ff.: 507, 5th Roor, Plot No. 31, 1, Sharda Chamber, Narsi Natha Street, Bhat Bazar Masjid, Chinchbunder Mumbai-400009 Tel.: 022-49734998 | E-mail id: goldrockinvest@yahoo.co.in Website: www.goldrockinvest.com

NOTICE Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we hereby inform you that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, July 29, 2020, inter alia, to ransact the following business

To consider and approve the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31

To consider and approve any other business item with the permission of the

Further as per the Code of Conduct of the Company under the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 the trading windows for dealing in the securities of the Company has been closed and will be opened 48 hours after the declaration of financial results to the public.

> For **GOLD ROCK INVESTMENTS LIMITED** S. C. Aythora Din: 00085407



Amrovati Road, Naggur - 440023. Phone: 0712-6634555/50 Fax: 0712-2500200/2560202 E-mail: investor.relations@solargroup.com Website: www.solargroup.com

CIN: L74999MH1995PLC085878

NOTICE

Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; we hereby inform you that the meeting of the Board of Directors will be held on **Friday** the 31" day of July, 2020 at 12.30 p.m. at the registered office of the Company situated at "Solar" House, 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440023 inter alia; to consider and approve the audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and year ended on 31" March, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at http://www.solargroup.com and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com.

For Solar Industries India Limited

Khushboo Pasari

Place: Nagpur

Date: 21.07.2020

Dated this 22rd of July 2020

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that my client is negotiating with Mr. Kishorekumar Pukhraj Jain, Mrs. Usha Kishorekumar Jain and Mr. Ronak Kishorekumar Jain for purchase of Premises more particularly described in the Schedule hereunder written ("the said Premises") free from all encumbrances.

All persons having any claim in respect of the said Premises by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing alongwith certified true copies all supporting documents to the undersigned having his office at Behramji Mansion, Sir P.M. Road, Fort Mumbai - 400 001, within a period of 15 days from the date of publication hereof, failing which, the claim of such persons/s will be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

(Description of the said Premises)

12 Class-B Equity Shares of Rs. 50/- each fully paid bearing Distinctive Nos. 2911 to 2922 (both inclusive) comprised under Share Certificate No. 2911 to 2922 issued by RESHMA REAL ESTATES PRIVATE LIMITED a Private Limited Company incorporated under the companies Act, 1956 alongwith Residential Flat No. 5 admeasuring 2459 square feet (carpet) equivalent to 228.53 sq. mtrs. or thereabouts on the 1st floor of the building called "Krishna Mahal" and situate at lying and being at 63. Marine Drive. Mumbai - 400 020 together with one closed garage No. 12 admeasuring 200 sq ft. and one open unreserved car parking space in the compound of the said building more particularly situated at all that piece and parcel of land and ground bearing C.T.S. No. 1739, Fort Division, in the Registration District of Mumbai City or thereabouts.

> Sd/ Mr. Mayuresh Nagle

Advocate High Court Behramji Mansion, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001. Email id: mayuresh.nagle@rediffmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SANTHOME TRUST OF KALYAN [Reg. No. E 11799(Mumbai)], having Office at Bishop's House Plot No B/38, IIT P.O. Powai, Mumbai, 400078, who is the owner of the Scheduled Property hereby invites offers/bids to purchase its below mentioned property. The intending Purchasers/ Bidders should send their offer letters within 30 days from the date of publication of this Notice direct to its above address. The bid/offer received after 30 days of from the date of publication of this Notice will not be taken consideration. The offer of the highest bidder will be subject to the approval of the concerned Charity Commissioner and such highest bidder has to deposit with 20% of the total bid/offer amount. On the day he receives the intimation of acceptance of his bid and such final bidder will have to accept the price amount of the said property to be fixed by the concerned Charity Commissioner, otherwise the bid amount will be refunded without interest to such bidder Conveyance of the said property will be executed only after receiving the sanction of the concerned Charity Commissioner.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No 207 on the Second Floor, in Trinity Square Co-Op. Housing Society Ltd., built up area admeasuring 805 Sq. ft situated at Survey No. 2, Hissa No. 2/9, Diwanman, Vasai Road (W), Taluka Vasai, Dist. Thane- 401 202.

Date: 22/07/2020

SANTHOME TRUST OF KALYAN Fr. Jefrin Thomas Pallithara

For complete details/download, logon to www.tenderwizard.com/CCIL. For any difficulty in downloading & submission of tender document at website www.tenderwizard.com/CCIL, please contact at tenderwizard.com Helpdesk No. 011-49424365 or Cell No. +7738875559, 8800991845, +918879375522, +08800991863/+9599653865. SAURASHTRA CEMENT LIMITED

(CIN: L26941GJ1956PLC000840) Registered Office: Near Railway Station, Ranavav 360 560 (Gujari Phone: 02801-235001, 02801-304200, Fax: 02801-304376 E-Mail: sclinvestorquery@mehtagroup.com Website: www.saurashtracementlimited.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 6th August 2020, inter-alia, to consider and approve Unaudited Financial Results for the first quarter ended 30th June 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at www.saurashtracementlimited.com and may also be accessed on the Stock Exchange website at www.bseindia.com.

For Saurashtra Cement Limited

Sonali Sanas Sr. Vice President (Legal) &

Company Secretary

GAD Circle Office, Mumbai Western, 1st Floor, Aman Chambers, Veer Savarker Marg, Prabhadevi umbai-400025. Emall: comumbaiwestern@pnb.cc NOTICE INVITING TENDER

Name of Work mpanelment of Contractors for various ategories and disciplines for Circle Office umbal Western. Cost of Tender Documents

Last date for submission of tender 31.07.2020 at Rs 590/inclusive of GST 03:00 PM nder document may be downloaded fro bank's website:- https://www.pnbindia.in up

to 3:00 PM on 30.07.2020. Chief Manage

Kamadgiri Fashion Limited CIN: L17120MH1987PLC042424

Regd. Off.: B-104, 'The Qube', Off M. V. Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400059. Tel.: 022-71613131

> Fax: 022-71673199 Website: www.kflindia.com

Email: cs@kflindia.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read

with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday July 27, 2020, inter-alia to conside and approve the Audited Financia Results for the quarter and financia year ended on March 31, 2020.

Above notice is also available or website of the Company www kflindia.com and website of the Stock Exchange www.bseindia.com.

For Kamadgiri Fashion Limited Mumbai Gauray K. Soni

July 21, 2020 Company Secretary

Grandeur Products Limited CIN: L15500TG1983PLC110115

Registered Office: H. No. 1-62-192, 3rd Floor, Dwaraka Avenue, Kavuri Hills Madhapur, Hyderabad, Telangana-500033 Tel: 040-48526655 E-mail: info@grandeurproducts.com

eurproducts.con

NOTICE
Pursuant to Regulation 47 read with
Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, Notice is hereby given

that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Thursday, 30th day of July, 2020, to consider ter-alia and take on record the Audited inancial Results (Standalone an onsolidated) of the Company for the fourth uarter and financial year ended 31 March. 2020.

Further, the trading window for dealing in the securities of the Company has already been closed from 1st April, 2020 and shall further remain closed for all insiders an ependents and immediate relatives) till 48 nours of conclusion of the Board Meeting i which the Unaudited Financial Results for ne quarter ended 30th June, 2020 shall b approved.

For further details, please refer to the belo ntioned URL: http://www.bseindia.com/stock-share-pric grandeur-products-ltd/gpl/539235

For GRANDEUR PRODUCTS LIMITED

Sd. Vijay Kumar Deekonda (Whole Time Director

Lotus Eye Hospital and **Institute Limited**

CIN No.: L85110TZ1997PLC007783 770/12, Avinashi Road, Civil Aerodrome Post, Coimbatore - 641 014. el: 0422 4229900, 4229999. Fax: 0422 422993 E Mail: companysecretary@lotuseye.org,

NOTICE

17 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosu Requirements) Regulations 2015, Notice hereby given that the meeting of the Board Directors of the Company is scheduled to be held on Thursday the 30th July, 2020 at the registered office at 770/12, Avinash Road, Civ Aerodrome Post, Coimbatore – 641 014 to inte -alia consider and approve the Audite Financial Results of the Company for the year ended 31st March, 2020. This information sha also be available on www.lotuseye.org

(Company Secretary

Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com. The inconvenience caused in this regard is regretted. For RAYMOND LIMITED

A ICICI Bank **ICICI Bank Limited**

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Gujarat- 390 007 Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051

On behalf of ICICI Bank Ltd, Ground Floor, Reliance Sahakari Bhandar, Agarbazar, S. K. Bole Road, Dadar (W), Mumbai - 400 028. (SOL ID: 1229)

Dear Customer

We wish to inform you that w.e.f. August 31, 2020, we are relocating to a more spacious and convenient location. The address is as mentioned below:

Branch Address: ICICI Bank Ltd., Prabhadevi Branch (SOL ID: 0057) Ravindra Natya Mandir, Kala Academy, Prabhadevi, Mumbai

There would be no change in your account numbers or the security items issued to you.

Assuring you of the best services at all times. Sincerely Branch Manager

Agarbazar Branch

MADHYA PRADESH POWER TRANSMISSION CO. LIMITED Block No.3, Shakti Bhawan, Rampur, Jabalpur - 482 008

Phone:(0761)270-2154, 2162 2123 2177,2179,2164, 2140,2135,2193,2134, Fax:0761 2665593 Online Tenders are invited against TR-10/2020 for- Procurement of Hot Line Tools for Maintenance of EHV Lines, TR-11/2020 for -Repair of 220KV 160MVA and 100MVA Power Transformers, TR 12/2020 for-Appointment of Independent Engineer for 400KV Satpura-Astha Transmission line PPF Project, TR-13/2020 for Extension Work of 400KV Substations at Kirnapur and Chhegoan on tota turn-key basis TR-14/2020 for - 198KV & 120KV Lightning Arresters with Polymer Insulators, TR-15/2020 for- Carrier Cabinets Protection Coupler and Coupling device (LMU). TR-16/2020 for- HF Coaxial Cable.TR 17/2020 for- 132KV Coupling Capacitor TR-18/2020 for- 220KV and 132KV Wave traps. TR-19/2020 for-Design of well/Pile Foundation for Specified Locations of 220KV and 132KV Transmission lines, TR-20/2020 for- 132KV Current Transformers ratio 400/1-1-1 Amp. TR 21/2020 for- 33KV Current Transformers ratio 400/1-1 Amp. TR-22/2020 for- 390KV Lightning Arresters, TR-23/2020 for- 220KV Solid Core Insulators, for further details please visit our website

e-mail-mptransco@nic.in Chief Engineer (Procurement & IT-ERP) //SAVE ENERGY//

Anna Salai, Chennai, TN - 600 002

2. Mrs. Poonam Bai

Branch: Mandsour

L.No: SEMNDSR0219565

Branch: Dwarikadheesh

L.No: SEDWRIC0153736

Borrower: 1. Mr. Asharam

Branch: Dwarikadheesh

L.No: SEDWRIC0153736

Borrower: 1. Mr. Asharam

L.No: SEUJAIN0177928

Borrower: 1. Mr. Bharat

1. Mrs. Anita

L.No: SEJBLPR0129172

1. Mr. Tilak Kushwaha

Date: 22-07-2020

Place: Madhya Pradesh

Borrower: 1.Mr. Muliya Bai

Co - Borrowers

Co - Borrowers

Branch : Uijair

Bamniva

Co - Borrow

Branch : Jabalpur

I. Mrs. Mamta Ba

I. Mrs. Mamta Ba

Borrower: 1. Mr. Dharmendra

1. Mrs. Reena Bhat

10-01-2020

Rs. 5,38,171/

10.01.2020

Rs.1,64,157/-

10.01.2020

Rs.1,64,157/-

10.01.2020

Rs.1,64,349/-

05-02-2020

Rs. 6,30,327/-

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD Corporate Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, mall Finance Bank Anna Salai, Chennai, TN - 600 002

DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

NOTICE is hereby given that the following borrower/s have availed loan from Equitas Housing Finance Limited (EHFL) / Equita Finance Limited (EFL) / Equitas Small Finance Bank Ltd. In the meantime, M/s Equitas Housing Finance Limited., has amalgamate with M/s Equitas Finance Limited., as per the Scheme of Amalgamation sanctioned by the Hon'ble High Court of Judicature, at Madras. in CP Nos:119 TO 121 OF 2016 vide its order dated 06-06-2016. By virtue of the said amalgamation, all the rights and liabilities of Equitas Housing Finance Limited stands vested in Equitas Finance Limited. This is to further inform you that under the certificate issued by the Registrar of Companies, Chennai, the name of M/s Equitas Finance Limited., was changed to M/s Equitas Small Finance Bank Limited. and the Reserve Bank of India had issued a license dated 30-06-2016 to Equitas Small Finance Bank Limited to carry on the business or banking. The said borrower/s had/have failed to pay Equated Monthly Installments (EMIs) of their loan on account of which their loar account has been classified as Non-Performing Asset as per the guidelines issued by Reserve Bank of India. The borrower(s) have provided security of the immovable property/ies, the details of which are described herein below. The details of the loan and the amounts outstanding and payable by the borrower/s to ESFB as on date are also indicated herein below. The borrower(s) as well as the public i general are hereby informed that the undersigned being the Authorized Officer of ESFB, the secured creditor has initiated action agains the following borrower(s) under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Securit Interest Act, 2002 (the SARFAESI Act). If the following borrower(s) fail to repay the outstanding dues indicated against their names withi 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the powers conferred on the Secured Creditor under sub-

section (4) of Section 13 of the s general is advised not to deal wit		cluding power to take possession of the property/ies and sell the same. The public in cribed herein below.				
Name of the Borrower(s) / Guarantor(s) (NAME OF THE BRANCH)	Demand Notice Date and Amount	Description of Secured Asset (Immovable Property)				
Branch: Ratiam L.No: SEINDRE0102649 Borrower: 1. Mr. Sanjay Co – Borrower: 1. Mrs. Seema	10.01.2020 & Rs.1,30,303/-	All the piece and parcel of land/building situated at Village-Undava, Gram Panchayat-Mundari, Survey No.1, Tehsil & Dist-Ratlam Area 2500 sq.ft. North by: Common Road; South by: House of Lakhan; East by: Land of Kailash; West by: Open Land and House of Madan; Measurement: 50 x 50 = 2500 sq.ft. Situated at within the Sub-Registration District of RATLAM and Registration District of RATLAM				
Branch : Ratiam L.No: SEINDRE0102148 Borrower: 1. Mr. Sandeep Gurjar Co – Borrower: 1.Mrs. Leela Bai Gurjar	20.01.2020 & Rs.1,64,574/-	All the piece and parcel of immovable property/house situated at no 50 Plot no 60 Village Uni The & Dist. Ratim Patta of land issued by village panchayat Sarwani jagir in the name of Mr. Sandeep s/o Daya singh dated 20/07/2016 measuring land aws per attached map. Total Area - 3648 Sq.Ft. Bounded by: East: house of Raju; West: house of Ashok; North: House of vijay and way; South: C.C.road.				
Branch : Anand Nagar L.No: SEANDNR0208296. Borrower: 1. Mr. Rakesh, Co – Borrower: 2.Mrs. Seema.	10.01.2020 & Rs.2,69,812/-	All the piece and parcel of land and building situated at-village INTKHEDI CHHAP, bearing P.H.No.40 Part of Revenue Survey No.85, Tehsil-HUZUR, District-BHOPAL, M.P.Extent of Ad-measured area 30°25=750 Sq.Ft. North by: House of IMRATH SINGH; South by: House of SANTOSH; East by: Vacant land of BHAGWAN SINGH; West by: Common Road Measurement: 30°25=750 Sq.Ft; Situated at within the Sub-Registration District of Bhopal and Registration District of Bhopal				
Branch : Adhartal L.No: SEJBLPR0065521 Borrower: 1. Mr. Netram Patel Co – Borrowers. 1. Rati Bai Patel 2. Mrs. Satish Patel	20.01.2020 & Rs.1,37,419/-	All that piece and parcel of land and building comprised in out of Khasra No - 233/2, with an extent of 400 Sq.ft., Sitauted at Mauza- Gohalpur, Settlement no. 601, Halka No-24/2, Ward Adhartal, Part of house No-33 (New) and 77 (Old). The and Distt-Jabalpur M.P. Bounded as. North by: Street; South by: House belongs to babulal kurnhar; East by: House belongs to Sammu Kachhi; West by: House belongs to Shirramprasad; Measurement: North to south - 20 Feet, East to West - 20Feet. Situated at within the Sub-Registration District of Sub-Registrar Office and Registration District of Jabalpur				
Branch : Adhartal L.No: SEJBLPR0117318 Borrower: 1. Mr. Chote Lal Patel Co – Borrowers. 1. Mrs. Ketki Patel	10.01.2020 & Rs.1,33,193/-	abadi khasra no-409, with an extent of 900 Sq.ft., Situated at Mauza-Khshner, halka no - 23/10, The-Panagar and Distt-Jabalpur M.P. Bounded as. North by: Babulal Patel; South by: Road; East by: Pratibha Mishra; West by: House belongs to Late Ramfal Patel; Measurement: 900 Sq.ft. Situated at within the Sub-Registration District of Sub registrar Office and Registration District of Jabalpur.				
Branch : Vidishal L.No: SEVIDSA0147376 Borrower: 1. Mr. Rama Malviya Co – Borrowers.	20.01.2020 & Rs.2,11,399/-	All that Piece and parcel of land and Plot/Residential House Situated at Vidisha Plot No.15 Puranpura Colony P.H.No.60 Khasra/Land Survey No.2536/1 with in the Municipal Area of Vidisha Municipal Corporation Ward No.34 Tehsil and District Vidisha total Admeasuring area of 450 sq ft North b:15 feet wide Proposed Road; South by: Land of the seller; East by: land of the seller; West by: land of the seller.				

and Registration District of VIDISHA All the piece and parcel of land along with building situated at H.No. Part of 27, Wa No. 32- Pashupatinath Path Puliya to Gudari Gate Tehsil and district Mandsour M.I Total ad measuring of area 278.50 Sq.ft; North by: Rest part of house of Seller; Sout by: House of Briji Ji Teli, East by: 20 Feet Road, West by: Open land and Drainage rement: 278.50 Sq.ft. Situated at within the Sub-Registration District of

MANDSOUR and Registration District of MANDSOUR. BUILDING SITUATED AT VILLAGE SUKHNIVAS PHINO, 10, TEHSHIL AND DISTRICT INDORE M.P. TOTAL AD MEASURING OF AREA - 15*60=900 SQ.FT North by : Land of Suresh, Kamal; South by : House of Sarita; East by : Land of Laxminarayan; West by: Common Road; Measurement: 15*60=900 Sq.ft. Situate at within the Sub-Registration District of INDORE and Registration district of

ALL THE PIECE AND PARCEL OF LAND ALONG WITH BUILDING SITUATED A VILLAGE SUKHNIVAS P.H.NO. 10. TEHSHILAND DISTRICT INDORE M.P. TOTA AD MEASURING OF AREA - 15*60=900 SQ.FT; North by : Land of Suresh, Kamal South by : House of Sarita; East by : Land of Laxminarayan; West by : Commo Road; Measurement: 15*60=900 Sq.ft. Situated at within the Sub-Registration District of INDORE and Registration district of INDORE.

All the piece and parcel of land along with building, Situated at-Village Gonsa P.H.No.Khasra No.35, Plot No.91 Tehsil Ghatiya District Ujjain (M.P) Total Ac suring of area is 30*30 = 900 Sq.Ft. North by: House of Ramchandra Choudan South by: House of Shyamu Bai: East by: Common Road: West by: Vacant Land rement: 30*30 = 900 Sq.Ft. Situated at within the Sub-Registration District of UJJAIN and Registration District of UJJAIN.

All the part and parcel of land and building, comprised in out of Khasra No-151-159/3 and 161, Plot No.20, with an extent of 600 Sq.ft., situated at Mauza - Amkera Settlement No.4, Halka No.22, The and Dist - Jabalpur M.P. Bounded as :- North by House belongs to Ramnihor Kesharwani, Souh by: Road; East by: House belongs t Budhiya Bai; West by: House belongs to Rajendra Prasad Vishwakarma Measurement: North to South – 30 feet, East to West 20 Feet. Situated at within the Sub-Registration District of Sub Registrar Office and Registration District of

Equitas Small Finance Bank

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH COMPANY PETITION NO. 3711 OF 2019

In the matter of Section 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013 In the matter of Reduction of Non-Convertible Redeemable Preference Share Capital of

Chimera Industrial and Development Private Limited (Formerly known as Chimera Industrial and Development Limited)
Chimera Industrial and Development Private Limited Formerly known as Chimera Industrial and Development Limited),

a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, CIN: U29254MH2012PTC232826,) having its registered office at 8, Suleman Chambers, 1st Floor, 4 Battery Street, Colaba, Mumbai – 400005

Notice is hereby given that an order passed by the Hon'ble National Company Law Tribunal on 7th February, 2020, has been disposed off in accordance with the application

This is to inform that the certified copy of the order dated 7th February, 2020 has bee registered with the Registrar of Companies, Mumbai on 16th July, 2020.

The Minutes as approved by the Hon'ble National Company Law Tribunal by the sai order passed on 7th February, 2020 is quoted herein below: The issued, subscribed and paid up share capital of Chimera Industrial and Developme

Private Limited being Rs. 2,660,499,500 (divided into 1,049,945 Equity Shares of Rs.10/ each and 265,000,005 0.01% Non-convertible Non-cumulative Redeemable Preference Shares of Rs.10/- each) be and is hereby reduced to Rs. 10,499,450 (divided into 1,049,945 Equity Shares of Rs. 10/- each) on account of cancellation of NCRPS Capital Further, the Retained Earnings Account of the Petitioner Company be adjusted by Rs 331,250,006 on account of cancellation of its NCRPS Capital." Place: Mumbai Date: 22[™] July, 2020

Kirti Shukl Director
Chimera Industrial and Development Private Limited
8, Suleman Chambers 1st Floor, 4 Battery Street, Mumbai – 400005

ATN INTERNATIONAL LIMITED Regd Office: 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072

Email : info@atninternational.co.in, website : www.atninternational.co.in Phone No. 033-40022880, Fax : 91-33-22379053 CIN : L65993WB1983PLC080793 EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

SI. Particula No.	Particulars	C	uarter ende	Year Ended		
		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.20
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	8.55	4.13	4.11	20.94	20.68
3	Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period	(3.22)	(6.66)	(1.04)	(26.76)	(23.37)
	before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3.22)	(6.66)	(1.04)	(26.76)	(23.37)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3.22)	(6.66)	(1.04)	(51.76)	(23.37)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income					
	(after tax)]	(3.22)	(6.66)	(1.04)	(51.76)	(23.37)
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	1,578	1,578	1,578	1,578	1,578
8	Balance Sheet of the previous year	2		-	(1768.87)	(1717.11)
0	Earnings Per Share (of Rs.4/- each) (for continuing and discontinued operations)	020000000	201200000	A15.5.5M2.0000		1.071.000.00
	1. Basic:	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.13)	(0.06)
	2 Diluted:	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.13)	(0.08)

(0.01) (0.01) (0.01) (0.13) (0.06) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Rest filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Ott Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annu Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.co www.bseindia.com and www.cseindia.com and on the Company's websi

www.atninternational.co.in.

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by mean of a feature. a footnote. Exceptional and/or Extraordinary Items adjusted in the Statement of Profit an ss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

of a footnote

Sd/-Santosh Kumar Jain Place : Kolkata Date : 20th July, 2020 Managing Director DIN NO. 00174235 **CMS FINVEST LIMITED**

Regd Office : 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 E : info@cmsinfotech.com, W : www.cmsinfotech.com

Phone: 91-33-4002 2880, Fax: 91-33-2237 9053

CIN: L67120WB1991PLC052782

By order of the Board For ATN INTERNATIONAL LIMITED

SI.	Particulars	G	uarter ende	Year Ended		
No.		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	(11.93)	10.86	4.82	21.43	54.78
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(15.72)	9.58	2.51	12.66	33.97
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(15.72)	9.58	2.51	12.66	33.97
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(19.01)	9.58	(6.39)	9.37	25.07
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(27.83)	8.29	(72.85)	(24.90)	(41.38)
6	Equity Share Capital	1399.59	1399.59	1399.59	1399.59	1399.59
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			-	128.82	153.72
8	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	90Cs 1 (1000)00CS	900114748600	45.00 (BESTA)	190100-2000	Distributions
	1. Basic:	(0.20)	0.06	(0.05)	(0.18)	(0.30)
	2. Diluted:	(0.20)	0.06	(0.05)	(0.18)	(0.30)

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annua Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.cse-india.con and on the Company's website: www.cmsinfotech.com b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a feature.

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

Place : Kolkata Date : 20th July, 2020

By order of the Board For CMS FINVEST LIMITED Sd/-Surendra Kumar Jain Managing Director DIN NO. 00166852

Trustee

Pursuant to Regulation 29 read with Regulatio

ww.bseindia.com and www.nseindia.com For Lotus Eye Hospital and Institute Limited